



Ref: STEX/SECT/2025

January 21, 2025

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 BSE Scrip Code: 500480	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5 th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 NSE Symbol: CUMMINSIND
--	--

Sub: Notice published by way of an advertisement in newspapers in respect of loss of share certificate by the shareholder

Dear Sir / Madam,

We are enclosing herewith the notice published in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta (Pune Edition) (including their electronic editions), today i.e. January 21, 2025 intimating the details of share certificates lost by the shareholder.

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For Cummins India Limited

Vinaya A. Joshi
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A25096
Encl.: As above.

(This letter is digitally signed)

TVS steps into electric 3W arena with a 'King' move

ANJALI SHINGH
Mumbai, 20 January

TVS Motor Company on Monday announced the launch of its first electric three-wheeler (e3W), the "TVS King EV MAX", marking its entry into the segment. The company revealed its plans to spread sales of its e3W offerings across India within the next four-to-six months.

Priced at ₹2.95 lakh (ex-showroom), TVS King EV MAX will be available at select dealerships in the initial phase. Starting from Uttar Pradesh, Bihar, Jammu & Kashmir, Delhi, and West Bengal, the vehicle will be rolled out across India in the aforementioned time frame. This move aligns with TVS's vision of expanding its electric mobility portfolio and addressing the growing demand for sustainable transportation solutions.



Rajat Gupta (left), business head, commercial mobility, and Bernhard Heimg, CTO, TVS Motor, at the launch of TVS King EV MAX. Priced at ₹2.95 lakh, the electric three-wheeler will be available at select dealerships in the initial phase

"Subsidies play a crucial role in making electric vehicles more accessible and affordable to a wider audience. It is a pivotal factor fostering growth of the e3W segment, especially in price-sensitive markets," said K N Radhakrishnan, director and chief executive officer (CEO) of TVS Motor Company. "We are confident that this product will set a new benchmark in the electric three-wheeler segment, with its long range, impressive acceleration, and quick charging time, ensuring high uptime for our customers," Radhakrishnan added.

During the announcement, TVS emphasised on the importance of government subsidies in accelerating the adoption of electric vehicles. The company revealed that the current subsidy framework plays a crucial role in making

electric three-wheelers accessible. "Our entry into this segment has been carefully planned to ensure that we bring a product that is both reliable and technologically advanced. The King EV MAX is a culmination of extensive research and customer insights, ensuring it stands out in a competitive market," Radhakrishnan further added. As per Federation of Automobile Dealers Association (Fada)'s data in calendar year (CY) 2024, the Mahindra group sold 68,102 units of e3Ws, marking a 24.5 per cent growth year-on-year (Y-o-Y).

Bajaj, a legacy brand, also saw a 466.8 per cent (more than five-fold) rise Y-o-Y, selling 66,510 units in CY24. The King EV MAX boasts a certified range of 179 km on a single charge, with a fast-charging capability of 0-80 per cent in 2 hours and 15 minutes, and a full charge in 3.5 hours. It offers a top speed of 60 kmph across three driving modes—ECO, City, and Power. Its features include LED headlamps, a customisable fleet management solution, and real-time vehicle diagnostics and navigation via Bluetooth. The vehicle comes equipped with a 51.2V lithium-ion LFP battery.

According to a source, the founders had told the board and Shah in March 2024 that they would like to start something by themselves. "The new venture is unrelated and in a non-compete space as PharmEasy," said the source. The founders' holding in the company individually is also below 1 per cent. PharmEasy was started in 2015. The company has raised a total funding of \$68 million. The largest funding round was \$300 million raised in 2021.

In 2023, the firm, after much struggle, raised ₹1,300 crore from Ranjan Pai of the Manipal Group.

PharmEasy co-founders to start new venture in consumer space

SHWANI SHINDE
Mumbai, 20 January

Dhaval Shah, Dharmil Sheth and Hardik Dedhia, founders of API Holding, which runs PharmEasy, are set to start a venture in the consumer space. Siddharth Shah, chief executive officer (CEO) and managing director (MD) of PharmEasy, has also invested in the new venture in his personal capacity. Some venture capitalists (VCs), who backed the founders in their earlier ventures, have also pumped in money. The founders also confirmed that this will mean they will be stepping away from day-to-day operations of the pharmacy startup.

"This day-to-day opera-

tional handover has always been in the works for more than a year. Now, we are glad the company is in great shape with operational cash flow break even in the last quarter. Some great leaders have now handled our day-to-day responsibilities as well," said a statement from Shah, Sheth and Dedhia. "Our commitment remains intact in the business and we continue to hold shares for the long run and value creation." Seth, Shah and Dedhia will continue with board positions in thyrocare and API. They will remain steadfast backers to

building India's best healthcare company and repose their trust in Siddharth Shah & team, said the statement. Meanwhile, a statement from PharmEasy stated that the other four founders also continue to be a part of the group. They align their shareholding for the long run and continue to be members/observers on the board. They plan to reduce their involvement in active day-to-day executive responsibilities. "This transition has been in the works for a few quarters and we are delighted the new team has achieved operational

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED

A Tata Power and Delhi Government Joint Venture
TATAPOWER-DDL, Regd. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi-110 009
CIN No. U40109DL2001PLC111526 Website: tatapower-ddl.com

NOTICE INVITING TENDERS

Jan 21, 2025

TATA Power-DDL invites tenders as per following details:

Tender Enquiry No. / Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Availability of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids
TPDDL/ENGINQ/200001768/24-25 PO for SITC of testing equipments at battery lab	3.10 Crs / 6,85,000	22.01.2025	12.02.2025, 15:00 Hrs / 12.02.2025, 15:30 Hrs

Cummins India Limited

Regd. Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India
(CIN: L29112PN1962PLC022276)
Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015
Website: www.cumminsindia.com
Email: cil_investors@cummins.com

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificates of Cummins India Limited, having Registered Office at Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411045, and registered in the name of the following Shareholder(s) have been lost by them.

Folio No.	Name of the Shareholder	Certificate No.	Distinctive Nos.		No. of Shares (FV. Rs. 2/- each)
			From	To	
K023325	KALPANA GOPAL SHASHI GOPAL	2127	45864501	45865250	750

The Public is hereby cautioned/warned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company within 5 days of publication of this notice after which no claim will be entertained, and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates.

For Cummins India Limited
Vinaya A. Joshi
Company Secretary & Compliance Officer

Place: Pune
Date: January 20, 2025

AGI GREENPAC

SOMANY IMPRESA GROUP

Q3 FY24 Key Financial Highlights

EBITDA

₹ 185 Crore

20% YoY ↑

PAT

₹ 91 Crore

35% YoY ↑

Industries We Cater To

Non Alcoholic Beverages | Alcoholic Beverages | Pharmaceuticals | Perfumery | Cosmetics | F&B

AGI GREENPAC LIMITED

Regd. Office: 2, Red Cross Place, Kolkata-700 001, Tel: 033-22487407/5668
Website: www.agigreenpac.com | Email: hsilinvestors@hsilgroup.com | CIN : L51433WB1960PLC024539

This is a non-statutory advertisement

JM FINANCIAL HOME LOANS LIMITED

Corporate Identity Number: U65999MH2019PLC238534
Regd. Office: 7th Floor, Energy, Aposahibh Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.
Tel. No.: +91 22 6630 3030 / 5075 5050 - Fax No.: +91 22 6630 3223 / 2854 8523
Email: detcompliance.hf@jmf.com | Website: www.jmfhome loans.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2024

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		December 31, 2024 (Unaudited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations	9,382.51	5,609.25	24,375.90
2	Net Profit for the period / year (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,939.76	1,089.59	4,973.39
3	Net Profit for the period / year before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,939.76	1,089.59	4,973.39
4	Net Profit for the period / year after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,500.53	873.90	3,981.08
5	Total Comprehensive Income for the period / year (Comprising Profit / (Loss) for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,495.42	884.70	4,013.82
6	Paid up Equity Share Capital	48,710.27	16,482.52	43,235.37
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	13,025.39	25,029.53	8,336.48
8	Securities Premium Account	16,355.88	3,519.98	10,747.45
9	Net worth	78,091.54	45,032.03	62,319.30
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,49,666.09	1,33,426.56	1,48,690.28
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	1.92	2.96	2.39
13	Earnings per equity share of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)	-	-	-
	(i) Basic EPS (₹) (Not Annualised)	*0.28	*0.22	1.02
	(ii) Diluted EPS (₹) (Not Annualised)	*0.23	*0.21	0.99
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debt Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

Notes:

- The above is an extract of unaudited financial results for the third quarter and nine months ended December 31, 2024 which have been reviewed by the Audit Committee of the Board, and on its recommendation, have been approved by the Board of Directors at its meeting held on January 20, 2025. The said results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company, who have issued an unmodified report thereon.
- The above is an extract of the detailed form of unaudited financial results filed with the BSE Limited ("Stock Exchange") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ["SEBI (LODR)"], as amended. The full form of the financial results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.jmfhome loans.com.
- The other details as required under Regulation 52(4) of the SEBI LODR, as amended, have been submitted to the Stock Exchange and can be accessed at www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.jmfhome loans.com.
- Previous period/year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period.

For and on behalf of the Board of Directors
JM FINANCIAL HOME LOANS LIMITED
Sd/-
Manish Sheth
Managing Director & CEO
Place: Mumbai
Date: January 20, 2025

444 DAYS

7.95% p.a. For Senior Citizens
7.45% p.a. For Others

Invest More. Earn More.

444 DAYS

7.95% p.a. For Senior Citizens
7.45% p.a. For Others

SPECIAL TERM DEPOSIT SCHEME
Earn 0.15% Extra on Non-Callable Deposits Above Rs. 1 Crore

UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(₹ in Lakh)

Sl. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter ended		Nine Months Ended		Year Ended		
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2023	31.03.2024	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2023	31.03.2024	31.03.2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	973,864	984,932	913,893	2,908,788	2,573,477	3,543,351	977,425	988,428	917,116	2,919,190	2,582,769	3,556,198
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	140,667	156,687	110,903	377,580	269,712	405,338	141,289	158,090	112,900	386,134	281,455	418,152
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	140,667	156,687	110,903	377,580	269,712	405,338	141,289	158,090	112,900	386,134	281,455	418,152
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	95,893	91,284	71,786	275,171	174,172	254,906	96,338	92,383	73,447	282,963	185,139	266,768
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit / (Loss) for the Period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	-	-	Refer Note 3	-	-	-	-	-	Refer Note 3	-	-	-
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- per share)	868,094	868,094	868,094	868,094	868,094	868,094	868,094	868,094	868,094	868,094	868,094	868,094
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	-	-	-	-	-	1,938,231	-	-	-	-	-	1,960,875
8	Securities Premium Account	746,863	746,683	746,863	746,863	746,863	746,863	746,863	746,863	746,863	746,863	746,863	746,863
9	Net Worth	2,998,259	2,919,016	2,723,227	2,998,259	2,723,227	2,805,333	3,027,806	2,948,119	2,744,086	3,027,806	2,744,086	2,827,089
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt (%)	7.35%	18.99%	13.06%	7.35%	13.06%	15.15%	7.29%	18.73%	12.93%	7.29%	12.93%	14.99%
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
12	Debt Equity Ratio	0.19	0.21	0.29	0.19	0.29	0.26	0.19	0.21	0.29	0.19	0.29	0.27
13	Earning Per Share (₹) (₹ 10/- each) (Not Annualised)	1.10	1.05	0.83	3.17	2.01	2.94	1.11	1.06	0.85	3.26	2.13	3.07
	For Continuing and Discontinued operations	1.10	1.05	0.83	3.17	2.01	2.94	1.11	1.06	0.85	3.26	2.13	3.07
14	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
15	Debt Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
16	Debt Service Coverage Ratio	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
17	Interest Service Coverage Ratio	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-

Notes:

- The above is an extract of the detailed form of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the Listed entity. (www.bseindia.com and www.centralbankofindia.co.in)
- For the other line items applicable to Bank referred in Regulation 52(4) of the listing regulations, pertinent disclosures have been made to Stock exchanges (BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd) and can be accessed on the URL: (www.bseindia.com, www.nseindia.com)
- Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive Income is not furnished as IndAS is not yet made applicable to the Bank.
- Figures of the previous periods have been regrouped/reclassified wherever considered necessary to conform to current period classification.

Place: Mumbai
Date: January 20, 2025

Vivek Wahi
Executive Director

M V Murali Krishna
Executive Director

Manohara Dohare
Executive Director

M. V. Rao
Managing Director & CEO

www.centralbankofindia.co.in | Follow us on

परिशिष्ट IV-A
स्थार मालमतेच्या विक्रीसाठी विक्री सूचना
 सिक्वयुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमेंट) नियम २००२ चा नियम ८(६) आणि नियम ९(१)च्या नियमांना सिक्वयुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असॅट्स अँड एफकोसॅमेंट ऑफ सिक्वयुरिटी इंटरस्ट अँड, २००२ अन्वये स्थार मालमतेच्या विक्रीसाठी ई- लिलावाची विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना तसेच हमीदारांना सूचित करण्यात येते की, खाली वर्णन केलेली स्थार मालमता सुरक्षित कर्जांकरिता गहाण केली गेली होती त्या मालमतेवर सुरक्षित कर्जांद्याच्या प्राधिकृत अधिकारिने समान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियायुवल्स हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे) [CIN : L65922DL2005PLC136029] ("सुरक्षित कर्जदार") तर्फे वास्तविक ताबा घेतला आहे. ज्याचा **१०.०२.२०२५** रोजी संध्याकाळी ०४:०० ते ०५.०० पर्यंत "जेथे आहे", "जसे आहे", आणि "जे काहीपण आहे", ही वस्तुची साठी कर्ज खाते नं. HHLHPUN00339831 साठी रु. ६.०५,१५९/- (रुपये सहा लाख षष्ट हजार एकशे एकोणतास फक्त) उर्वरित मूल्यान, उर्वरित (विलंबशुल्क) आणि दिनांक ०१.०१.२०२५ पर्यंत व्याज कर्जाच्या अटीनुसार कर्ज करार आणि इतर संबंधित कर्ज दस्तऐवजांच्या संदर्भात लागू पध्दित्यांतील व्याज १२.०१.२०२५ पासून कायदेशीर खर्च किंवा इतर शुल्का सह प्रामाणी होऊन जो न्युषण म्हटवडे कोडे आणि वंदना एक घोडे यांची मालमता सुरक्षित कर्जदाराच्या द्वारे कर्जाच्या वस्तूची साठी विकली जाई. सदर मालमतेच्या लिलावासाठी आरक्षित रक्कम रु. ७,४७,०००/- (रुपये सात लाख सत्तेचाळीस हजार फक्त) आणि अनॅट मनी डिपॉजिट ("ईएमडी") रु. ७४,७००/- (रुपये चौ-याहत्तर हजार सातशे फक्त) म्हणजेच अनमत ठेव रक्कम राखीव किमतीच्या १०% असेल.

स्थार मालमतेचे वर्णन

निवासी फ्लॅट क्र. ११५, १९.१४ चौ. मीटर सॅ. फ्ल. शी समतुल्य) कोणतापणे कार्यपे क्षेत्र, सातत्या मल्लय्यार वर स्थित, "एक्सआरबिया आयफेल सिटी" नामक कॉम्प्लेक्सची सी-४ गिग, गट क्र. १५२६, १५२७/१, १५२७/२ आणि १५२७/३ येथे स्थित, गाव चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे-४११०१७, महाराष्ट्र.

विक्रीच्या तपशीलवार नियम व अटींसाठी कृपया सुरक्षित कर्जांदाराच्या www.sammaanacpaital.com या वेबसाइटवरील लिंक पाहू; संपर्क क्र. : ०१२४-६९१०९१०, +९१ ७०६५४५१०२४, ई-मेल : auctionhelpline@sammaanacpaital.com. बोली लावण्यासाठी, www.auctionfocus.in वर लॉग ऑन करा.

सही/ - अधिकृत अधिकारी
 सामान कॅपिटल लिमिटेड

तारीख : १५.०१.२०२५
 स्थळ : पुणे (पूर्वी इंडियायुवल्स हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे)

इकित्तास स्मॉल फायनान्स बँक लि.
इकित्तास फायनान्स लि. म्हणून ओळखली जाणारी)
कॉर्पोरेट कार्यालय: हे. ७६९, सेमर प्लाझा, चौथा मजला, फेज - II, अज्ञा सलार्ड, चेन्नई, तामिळनाडू ६०० ००२.

ताबा सूचना (नियम ८ (१) अंतर्गत) - अचल मालमतेसाठी)

ज्याअर्थी, निमन्यासवर्गीकार हे. डे. इकित्तास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्वयुरिटी इंटरस्ट अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॉसियल असॅट्स अँड एफकोसॅमेंट ऑफ सिक्वयुरिटी इंटरस्ट (अॅक्ट, २००२ (२००२ चा ५४)) अंतर्गत आणि सिक्वयुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमेंट) रुल्स, २००२ मधील [नियम ३] सह वाचण्यात घेण्यास अनु. १३ (१२) अंतर्गत व्हाल करण्यात आलेल्या अधिकांचा वापर करत मागणी सूचना पाठवली जात खाली नमूद संबंधित कर्जादारांना सर सूचनेमध्ये नमूद करणारा आलेल्या कर्जाचा ६० दिवसांच्या कालावधीपर्यंत भरणे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. संबंधित कर्जदार रकमेची परतफेड करणारा असमर्थ ठरल्याने याद्वारे खाली नमूद कर्जदार आणि सर्व लोकांना सूचना पत्र पाठवली आहे. सिक्वयुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमेंट) रुल्स, २००२ मधील नियम ८ सह वाचण्यात घेण्यास सर अर्धिनियमातील अनुच्छेद १३ मधील उप-विभाग (४) अंतर्गत व्हाल करणारा आलेल्या अधिकांचा वापर करत खाली नमूद करणारा आलेल्या कर्जाचा वापर करत आहे. संबंधित कर्जदार आणि सर्व लोकांना याद्वारे सूचित करण्यात येते की त्यांनी सदर मालमतांच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नयेत आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो भे. इकरास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ज्या खाली नमूद संबंधित रकमेच्या अधिक पुढील व्याज व इतर शुल्कांच्या भाषणेन असेल. "सदर अनमत मत्ता सोडवून घेण्यासाठी उलटवळ असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद १३ मधील उप-विभाग (८) मधील तरतुदीकडे वेधण्यात येते."

अ. क्र. कर्जदार / जामीनदारचे नाव सुरक्षित मालमतेचे वर्णन (अचल मालमतेचे) मागणी सूचना दिनांक आणि खळम ताबा घेतलेली दिनांक

१ कर्ज क्र. : SETRBAI0369441 शाराय: तारागाई पार्क कर्जदारचे नाव: श्री. चंद्रकांत दत्तात्रय पोवार जामीनदारचे नाव: १. सौ. सुशीला पोवार २. श्री. दत्तात्रय पोवार ३. सौ. शारदाबाई पोवार पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे, ग्रामपंचायत मूल्यांकन यादी मालमता क्र. ५८८ एकूण भोजमाग क्षेत्रफळ १३७.९६ चौ. मी. (म्हणजे १४८५ चौ. फू.) सोबत वापरले जाणारे घर, गाव एकोडी, ता. कागल, जिल्हा कोल्हापूर येथे स्थित. चतुःसीमा : उत्तर : सविता कुंभार यांची मालमता, पश्चिम : रस्ता, पूर्व : यशोवाम पोवार यांची मालमता, पश्चिम : सदाशिव कुंभार यांची मालमता. उत्तर-पश्चिम जिल्हा कागल आणि नोंदणी जिल्हा कोल्हापूर येथे स्थित. १०/१९/२०२४ ३.०६.२२५ १६-जानेवारी- २५

दिनांक : २१.०१.२०२५ ठिकाण : कोल्हापूर स्थान :- प्राधिकृत अधिकारी, इकित्तास स्मॉल फायनान्स बँक लि. "सदर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टते साठी इंग्रजी भाषेतली प्रसिद्ध केलेली नोटिस ग्राह्य धरण्यात येईल"

इंडियन ओव्हरसीज बँक
 इंडापूर शाखा : १६८/१, जनाई हार्टेस, महात्मा फुले रोड, इंडापूर-४१३१०६, ई-मेल : iob3059@iob.in

जाहीर नोटीस - सोने तारण लिलाव

खालील निदेशित कर्जदारांनी आमच्या कराड शाखा, कडून सोने तारण कर्ज घेतले आहे. वारंवार सूचना व लेखी नोटीस देवून सुद्धा त्यांनी सदरचे तारण कर्जखाते बंद केले नाही व सोने सोडवले नाही म्हणून बँकेने सदरच्या तारण सोन्याच्या सुला लिलाव दिनांक ०६/०२/२०२५ रोजी ५.०० वाजेपर्यंत आमच्या इंडापूर शाखा येथे करण्याचे ठरवले आहे.

कर्जदारांची नाव व पत्ता	कर्जखाते क्रमांक	कर्जाची रक्कम	कर्जाची तारीख	दिनांक रोजी रुपये	एकूण वजन (ग्रॅम)	वजन (ग्रॅम)	विलय वजन (ग्रॅम)
१ हरीदास गाणपत भेटे, भीमनगर, उजनी, टेम्पुळी, ता. मांदा, सोलापूर	३०४९३२००००००९५	रु. २,४२,०००/-	१५/०४/२०२१	रु. ३,४२,७३९.४५/-	८०.९	७९.२	
	३०४९३२००००००९८	रु. १,८५,०००/-	०९/०३/२०२१	रु. २,६२,४९४.७७/-	६३.३	५६.३३	
	३०४९३२००००००९०९	रु. १,७७,०००/-	०९/०३/२०२१	रु. २,२३,४९९.२३/-	५७.७५	५०.८	

यशस्वी बोलीकर्त्याने बोली रक्कमेच्या २.५% रक्कम ताबडबंदी शाखेमध्ये जमा करावयाची आहे आणि उर्वरित रक्कम बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत शाखेत जमा करणे आवश्यक आहे. आणि बोलीकर्त्याने ३ दिवसांमध्ये उर्वरित रक्कम भरल्यास सूचताचे २.५% डीपॉझिट जमा केले जाईल. यशस्वी बोलीच्या रकमेवर लागू जीएसटी आकारला जाईल. शाखा व्यवस्थापकांना कोणतेही कारण न देता बोली स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची /लिलाव पुढे ढकलण्याचे किंवा रद्द करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. सदर लिलावामध्ये सहभागी होणाऱ्यांनी रु. १,०००/- रोख स्वतःपासु शाखेमध्ये लिलावाच्या दिवशी दुपारी ४:०० वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यशस्वी बोली नसल्यास सदर रक्कम परत करण्यात येईल. सदर लिलावाचा खर्च हा कर्जदार किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांच्याकडून वसूल करण्यात येईल. जर यशस्वी बोली रक्कम ही कर्ज रकमेपेक्षा कमी अटल्यास उर्वरित रकमेसाठी बँक कर्जदार / कायदेशीर वारस यांच्यावर पुढील कारवाई करेल. लिलावाच्या दिवशी दर अटी व शर्ती कळविल्या जातील.

दिनांक :२०/०१/२०२५
 स्थळ : पुणे

शाखा व्यवस्थापक
इंडियन ओव्हरसीज बँक, इंडापूर शाखा

परिशिष्ट IV-A
स्थार मालमतेच्या विक्रीसाठी विक्री सूचना
 सिक्वयुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमेंट) नियम २००२ चा नियम ८(६) आणि नियम ९(१)च्या नियमांना सिक्वयुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असॅट्स अँड एफकोसॅमेंट ऑफ सिक्वयुरिटी इंटरस्ट अँड, २००२ अन्वये स्थार मालमतेच्या विक्रीसाठी ई- लिलावाची विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना तसेच हमीदारांना सूचित करण्यात येते की, खाली वर्णन केलेली स्थार मालमता सुरक्षित कर्जांकरिता गहाण केली गेली होती त्या मालमतेवर सुरक्षित कर्जांद्याच्या प्राधिकृत अधिकारिने समान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियायुवल्स हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे) [CIN : L65922DL2005PLC136029] ("सुरक्षित कर्जदार") तर्फे प्रतिपादन ताबा घेतला आहे. ज्याचा **२४.०२.२०२५** रोजी संध्याकाळी ०४.०० ते ०५.०० पर्यंत "जेथे आहे", "जसे आहे", आणि "जे काहीपण आहे", ही वस्तुची साठी कर्ज खाते नं. HHLHPUN00546046 साठी रु. ४०,५२,६६५/- (रुपये चाळीस लाख षष्ट हजार साहाशे पारास फक्त) उर्वरित मूल्यान, उर्वरित (विलंबशुल्क) आणि दिनांक १५.०१.२०२५ पर्यंत व्याज कर्जाच्या अटीनुसार कर्ज करार आणि इतर संबंधित कर्ज दस्तऐवजांच्या संदर्भात लागू पध्दित्यांतील व्याज १६.०१.२०२५ पासून कायदेशीर खर्च किंवा इतर शुल्का सह प्रामाणी होऊन जो न्युषण प्रकाश राडोस आणि प्रकाश जयवंद राडोस यांची मालमता सुरक्षित कर्जदाराच्या द्वारे कर्जाच्या वस्तूची साठी विकली जाई. सदर मालमतेच्या लिलावासाठी आरक्षित रक्कम रु. ३९,४०,०००/- (रुपये एकोणचाळीस लाख चाळीस हजार फक्त) आणि अनॅट मनी डिपॉजिट ("ईएमडी") रु. ३,९४,०००/- (रुपये तीन लाख चौ-याणव हजार फक्त) म्हणजेच अनमत ठेव रक्कम राखीव किमतीच्या १०% असेल.

स्थार मालमतेचे वर्णन

निवासी फ्लॅट क्र. १०२, ३७.०५ चौ. मी. एवढे कार्यपे क्षेत्र, ६.४९ चौ. मी. एवढे लगतचे टेरेस क्षेत्र, आदिती २.९४ चौ. मी. एवढे शुभ बाबाकोनी क्षेत्र, २.८१ चौ. मी. एवढे सलंग बालकोनी क्षेत्र, पहिल्या मजल्यावर, बिल्डिंग/विंग-२ मध्ये, "प्रापरिज" स्कीमध्ये, लॅंड रिअरसि सव्हें क्र. ३६, हिस्सा क्र. ७/१, ७/२, ७/३, ७/३, ७/२, ७/४, ७/५, ७/६ वर बांधलेले, आंबेगाव बुद्रुक येथे, तालुका हवेली, जिल्हा पुणे-४११०४६, महाराष्ट्र.

विक्रीच्या तपशीलवार नियम व अटींसाठी कृपया सुरक्षित कर्जांदाराच्या www.sammaanacpaital.com या वेबसाइटवरील लिंक पाहू; संपर्क क्र. : ०१२४-६९१०९१०, +९१ ७०६५४५१०२४, ई-मेल : auctionhelpline@sammaanacpaital.com. बोली लावण्यासाठी, www.auctionfocus.in वर लॉग ऑन करा.

सही/ - अधिकृत अधिकारी
 सामान कॅपिटल लिमिटेड

तारीख : १५.०१.२०२५
 स्थळ : पुणे (पूर्वी इंडियायुवल्स हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे)

परिशिष्ट IV-A
स्थार मालमतेच्या विक्रीसाठी विक्री सूचना
 सिक्वयुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमेंट) नियम २००२ चा नियम ८(६) आणि नियम ९(१)च्या नियमांना सिक्वयुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असॅट्स अँड एफकोसॅमेंट ऑफ सिक्वयुरिटी इंटरस्ट अँड, २००२ अन्वये स्थार मालमतेच्या विक्रीसाठी ई- लिलावाची विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना तसेच हमीदारांना सूचित करण्यात येते की, खाली वर्णन केलेली स्थार मालमता सुरक्षित कर्जांद्यांतील गहाण केली गेली होती त्या मालमतेवर सुरक्षित कर्जांद्याच्या प्राधिकृत अधिकारिने समान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियायुवल्स हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे) [CIN : L65922DL2005PLC136029] ("सुरक्षित कर्जदार") तर्फे वास्तविक ताबा घेतला आहे. ज्याचा **१०.०२.२०२५** रोजी संध्याकाळी ०४.०० ते ०५.०० पर्यंत "जेथे आहे", "जसे आहे", आणि "जे काहीपण आहे", ही वस्तुची साठी कर्ज खाते नं. HHLHV000274164 साठी रु. १९,९०,९६४/- (रुपये एकोसठ लाख नव्वह हजार नऊशे चौरस फक्त) उर्वरित मूल्यान, उर्वरित (विलंबशुल्क) आणि दिनांक १५.०१.२०२५ पर्यंत व्याज कर्जाच्या अटीनुसार कर्ज करार आणि इतर संबंधित कर्ज दस्तऐवजांच्या संदर्भात लागू पध्दित्यांतील व्याज ०२.०१.२०२५ पासून कायदेशीर खर्च किंवा इतर शुल्का सह प्रामाणी होऊन जो कल्मेस विभाग्य ठेवू आणि विभाग्य लक्ष्मीनारायण ठेवू यांची मालमता सुरक्षित कर्जदाराच्या द्वारे कर्जाच्या वस्तूची साठी विकली जाई. सदर मालमतेच्या लिलावासाठी आरक्षित रक्कम रु. ११,३४,०००/- (रुपये अकरा लाख चौतीस हजार फक्त) आणि अनॅट मनी डिपॉजिट ("ईएमडी") रु. १,१३,४००/- (रुपये एक लाख तेरा हजार चारशे फक्त) म्हणजेच अनमत ठेव रक्कम राखीव किमतीच्या १०% असेल.

स्थार मालमतेचे वर्णन

निवासी फ्लॅट क्र. १०१२, २७.५० चौरस मिटर भोजमापचे क्षेत्र, (२९६ चौरस फूट शी समतुल्य) १० व्या मजल्यावर, "एक्सआरबिया आयफेल सिटी" नामक कॉम्प्लेक्सच्या 'सी१' बिल्डिंगमध्ये, गट क्र. १५२६, १५२७/१, १५२७/२, १५२७/३, गाव चाकण, तालुका खेड, जिल्हा - पुणे - ४११०५१ (महाराष्ट्र).

विक्रीच्या तपशीलवार नियम व अटींसाठी कृपया सुरक्षित कर्जांदाराच्या www.sammaanacpaital.com या वेबसाइटवरील लिंक पाहू; संपर्क क्र. : ०१२४ - ६९१०९१०, +९१ ७०६५४५१०२४, ई-मेल : auctionhelpline@sammaanacpaital.com. बोली लावण्यासाठी, www.auctionfocus.in वर लॉग ऑन करा.

सही/ - अधिकृत अधिकारी
 सामान कॅपिटल लिमिटेड

तारीख : १५.०१.२०२५
 स्थळ : पुणे (पूर्वी इंडियायुवल्स हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे)

यूनियन बँक Union Bank of India
 विभागीय कार्यालय, ग्रेटर पुणे
 २ रा मजला, स्टारटावर एक्वलेड, डी. पी. रोड, ऑनर, पुणे-४११००७.

यूनियन बँक ऑफ इंडिया, ग्रेटर पुणे आणि नाशिक विभागांतर्गत शाखा/कार्यालयांमध्ये अग्निशामक यंत्रणा पुर्वदा / स्थापना / देखभाल करणे याकरीता कॅम्पना/सुवचादार/संवा प्रदायांना सूचीबद्ध करण्याकरिता

यूनियन बँक ऑफ इंडिया, ग्रेटर पुणे आणि नाशिक विभागातील शाखा, कार्यालये आणि एटीएममध्ये वर नमूद केलेल्या सेवांकरिता विक्रेत्यांना सूचीबद्ध करण्यासाठी अर्ज मागविता आहे. संबंधित विक्रेत्यांनी निविदा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी बँकेची वेबसाइट: www.unionbankofindia.co.in किंवा www.eprocure.gov.in ला भेट द्यावी. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख दि. १५ फेब्रुवारी २०२५ दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे.

सहायक महाप्रबंधक

Cummins कमिन्स इंडिया लिमिटेड
 नोंदीकृत कार्यालय: कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, टॉवर ए, ५ था मजला, सेई नं. २१, कालेवडी, पुणे ४११ ०४४, महाराष्ट्र, इंडिया (सी.आय.एन.: L29112PN1962PLC012276) दूरध्वनी: (०२०) ६७०६०००० फॅक्स: (२०२) ६७०६७०१५
 वेबसाईट: www.cumminsindia.com ई-मेल: gil.investors@cummins.com

सार्वजनिक सूचना ज्यांच्याशी संबंधित असेल त्यांच्यासाठी

सर्वसामान्य जनतेला माहित देण्यात येत आहे की, **कमिन्स इंडिया लिमिटेड**, नोंदीकृत कार्यालय **कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, टॉवर ए, ५ था मजला, सेई क्रमांक २१, बालेवडी, पुणे ४११०४४**, येे खालील रोडार प्रमाणपत्र (रोडर सर्टिफिकेट) येे खालील भागधारकांच्या नावावर नोंदीकृत असून त्यांचे नावे गमावले आहे.

फोनिय क्रमांक	भाषाधारकाचे नाव	प्रमाणपत्र क्रमांक	विशेष क्रमांक	रोडअर्ची संख्या (एफ. व्ही. प्रत्येकी २ - रूपये)
क०२३३२५	कल्पना गोपाल शशी गोपाल	२१२७	४५८६४५०९	४५८६४५२०

कमिन्स इंडिया लिमिटेड करिता **विनया अ. जोशी**
 कंपनी सेक्रेटरी आणि कॅम्पनाचे ऑफिसर

PUBLIC NOTICE

Public is hereby informed that our Client has entered into negotiations with **Star Residency Inn Private Limited**, a company incorporated under the Companies Act १९५६, for the purchase of property described in Schedule hereunder, with assurance that their title to the same is clear and marketable. Any person claiming right or interest in the said property by way of heirship, gift, sale, exchange, loan, mortgage, charge, lien, litigations, or encumbrance/s in any other way should inform us in writing within 15 days from the date of publication of this notice with documents of claim. Otherwise, our Client shall conclude the transaction presuming that anybody having such claim/s has waived/ relinquished the same. Thereafter, no claims of whatever nature shall be entertained, and our Client would not be responsible to anybody in any ways regarding the said property. **SCHEDULE – All that piece and parcel of land or ground admeasuring ११३९५.३० sq.ft. i.e. १०५७.८८ sq.mtrs. being a portion out of land admeasuring ८०.००=29.26 Ares bearing Survey No.७७ Hissa No.1A together with a structure consisting of Two Basement parking floors + Ground floor + Six upper floors having ३८ service apartments and ३ lifts, having total built-up area admeasuring २६७८.६५ sq.mtrs. situated at village Mundhwa, Taluka Haveli, District Pune and within limits of the Pune Municipal Corporation, which is bounded as follow, towards the EAST: By S.No.७७/१/१, SOUTH: By Part of S.No.७७/१A, WEST: By ९ Mtr. Road, NORTH: Amenity Space and S.No.७७/१A at Mundhwa, Pune.**

Date: २०/०१/२०२५

Rajan Pawar & Surekha Pawar Advocates,
 Office ४०१, Top Floor, Om Samved, Nr. Hotel Rutugandh, Deccan, Pune-४, ९४२२००३८१९

MBANK दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे
 प्रशासकीय कार्यालय : ६४७ भवानी पेठ, पुणे-४११०४२ दूरध्वनी क्र ०२०-२४३४००० / २६४३१००९ / २६४४८९९३

जाहीर नोटीस

दि सिक्वयुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असॅट्स अँड एफकोसॅमेंट ऑफ सिक्वयुरिटी इंटरस्ट अँड २००२ अन्वये १३ (२) ची मागणी नोटीस. मती

१. अल्फीया फारुक शेख (कर्जदार / गृहणखतदार)
 पता : मोमीन मंशील, सिटीएस नं ४९, फ्लॅट नं ४ ए, ४ था मजला, घोसपडी पेठ, पुणे ४११०४२
 २. नबीर जखर शेख (जामीनदार)
 पता : अमरकवा बाबा तक्रीणी, स्वामी समर्थ मंदिर, १०१ भवानी पेठ, पुणे ४११०४२
 ३. सलीका सयम मोमीन (जामीनदार)
 पता : ५४ पेठी, लोडिया गाव, मस्जिद जवळ, गंज पेठ, पुणे ४११०४२

वर नमूद केलेले कर्जदार यांनी २५/०८/२०१६ रोजी पुणे-सातारा शाखेतून कर्ज खाते क्र हौसिंग-१८१ खमरा रुपये १०,००,०००/- (रु दहा लाख फक्त) कर्ज घेतले असून सदर कर्जाचे तारण तुकडी पुणे, पेठ तुकडी, तालुका पुणे शाहू, हे. स्व. रजिस्ट्रार साहब, हवेली यांच्या कार्यालयातील तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील गाव मोजे घोसपडी पेठ, पुणे येथील रिस.नं ४९ या मिळकतीवर बांधलेल्या इमारतरीमतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं ४ ए यांची क्षेत्र ३५० चौ. फुट म्हणजेच ३२.५२ चौ. मी. फ्लॅटअप हि मिळकत असून (सदर मिळकत अल्प्रीयया फारुक शेख यांच्या मालकीची) सदर घे कर्ज घाते थकित असून ते अनुचार्जित कर्ज म्हणून दिनांक २९ जुलै २०२२ रोजी घोषित करण्यात आले आहे. या नोटीसीबाबत कर्जदार / सहकर्जदार / जामीनदारांना मागणी करण्याचा वेतने की या करण्यात येते की कर्ज खाते क्र हौसिंग- १८१ ची थकतीक रक्कम रुपये ८,६९,३६१/- (अशी आठ लाख एकोणसोारठ हजार तिसरे एकसष्ट फक्त) दिनांक २६/०८/२०२४ पर्यंत अधिक दिनांक २७/०८/२०२४ पासूनचे व्यावरील संपन्न व्याज, चर्च, बंद. यांविषयत लेखी कर्जाची थकतीक रक्कम ही नोटीस प्रसिध्द करण्यात आल्यापासून ६० दिवसांच्या आत परत करावी. यात कसूर झाल्यास सिक्वयुरिटायझेशन अँड २००२ अन्वये पुढील कायद्यास सुरु करण्यात येईल.

सेवशन १३ (२) नुसार दि १९ सप्टेंबर २०२४ रोजीची मागणी नोटीस. व्याप्त संपन्न रजिस्ट्रार पॉस्ट (आप्रीवोडी) बाबत वैयक्तिक उलटवळ असलेल्या पत्तयावर पाठविल्यात आली आहे मात्र ती पोहोच न होता, परत आल्यामुळे ही पध्दती व्यवस्था करण्यात आली आहे.

मोहम्मद रफिक ए. शेख, प्राधिकृत अधिकारी
 दि मुस्लिम को ऑप बँक लि. पुणे,
 पुणे-सातारा रोड शाखा

PUBLIC NOTICE

This is for the information of the General Public that (1) **Mr. Ashok Bhagwandas Nankani** and (2) **Mr. Deepak Bhagwandas Nankani**, is/are the Holders of the Occupancy Rights of the old grant property bearing H. No. 191, M. G. Road, its G L R Survey No. 390/2463, Pune Cantonment, Pune : 411 001 and owners of old superstructure standing on the said old grant property, and which is more particularly described in the Schedule here under written. The negotiation is going on between my client **Mr. Shrinivas Sulakhe, Pune, and said HORS (1) Mr. Ashok Bhagwandas Nankani and (2) Mr. Deepak Bhagwandas Nankani**, regarding to sale, transfer and assign the said schedule old grant property. The said HORS has assured to My Client **Mr. Shrinivas Sulakhe**, that the Occupancy Rights of the said old grant property and ownership rights of superstructure is clear and marketable. The said HORS further assured to my Client **Mr. Shrinivas Sulakhe**, that there is no charge, claims, lease, lien, mortgage, gift, sale, trusts, maintenance, partition, exchange, inheritance, tenancy, possession, easements, oral and / or written agreements etc., etc. on the said OLD grant property. If/ any persons/ have any claim/s by way of any charge, claims, lease, lien, mortgages, gift, sale, agreements, partition, maintenance, exchange, trusts, inheritance, tenancy, possession, easements, or otherwise any type of encumbrances on the said property, they should submit the same to the undersigned in writing along with documentary evidence within 15 days from the date of Publication of this Notice failing which my Client **Mr. Shrinivas Sulakhe**, shall complete the transaction without any reference to such claim/s and the same shall be deemed to have been waived or abandoned.

SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of the Occupancy Rights of the property bearing **H. No. 191, M. G. Road, G L R S. No. 390/2463**, Pune Cantonment, Pune : 411001, admeasuring **1182 q. fts., i. e. 1०९८1३ sq. mtrs.**, along with ownership rights of superstructure, is the subject matter of this public notice and which comes within the local limits of Pune Cantonment Board, Pune, and within the jurisdiction of the office of Sub-Registrar, HVL Pune and which is **bounded** as under :- On or towards **EAST : By M. G. Road**: On or towards **WEST : By Lane** and small house; On or towards **SOUTH : By H. No. 1९०, M. G. Road**; On or towards **NORTH : By H. No. १९२, M. G. Road**. Dated this 20th day of January, 2025.

Adv. A. B. Ladtak
 Office. No. 42७, Starling Centre Premises Co-operative Society Ltd., Opp. Arora Hotel, at H.No. 1१-A, Moledina Road, Pune Cantonment, Pune : 4११००१ Mob. No. ९४२२००३४७३ / ९६९३३५६५६.

बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
 पुणे पूर्व अंश ८ : जगमोल इमारत, २ रा मजला, स. नं. ७०१, किरोस्कर न्यूस्ट्रीट कंपनी लि. उमर, हडपसर इन्स्ट्रुमेंटल इन्स्टे, हडपसर, पुणे-४११०१३.
 फोन : ०२०-२४५९४०२३ ईमेल : cmmar_per@mahabank.co.in

(अपॅडिक्स IV रुल ८(१) नुसार) ताबा नोटीस

ज्याअर्थी खाली सही करणारा बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्वयुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॉन्शियल असॅट्स अँड एफकोसॅमेंट ऑफ सिक्वयुरिटी इंटरस्ट अँड, २००२ (२००२ चा कायदा ५४) आणि उक्त कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये, तसेच उक्त नियमाच्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकांचा वापर करून दि. ३१/०१/२०२४ रोजीच्या मागणी नोटीसीमध्ये नमूद केलेली रक्कम रु ३८,७९,००९.६३ (र अडतीस लाख एकाहजार हजार नऊ आणि पैसे त्रेषढ फक्त) अधिक व्याज आणि आकार यांची उक्त नोटीस दिल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परतफेड करण्यासाठी श्री. **आकाश देवीदास चिंचवडे**, रा. स. नं. २३/२४, शुभम निवास, श्री जय गणेश कॉलनी, भोलेचर मंदिराजवळ, चिंचवडे नाव, पुणे-४११०३३ या कर्जदाराच्या उक्त कायद्यातील फर्माव्याची मागणी नोटीस दिलेली होती.

सदर रक्कमेची परतफेड करण्यास कर्जदार, निष्फळ ठरला असून, याद्वारे कर्जदार, जामीनदार व सर्वसाधारण जनतेस असे सूचित करण्यात येते की, अधिकृत अधिकारी यांनी उक्त कायद्याच्या कलम